

verfassten Werkes, das aus *achtundert* Distichen besteht, COLEBR. Misc. Ess. II, 378 (°शास्त्रशत). 386.467. LIA. II, 1136.

शार्पासङ्ग (शा० + श०) m. N. pr. VJUTP. 90. SCHIEFFNER, Lebensb. 310 (80). — Vgl. शार्पसंघ 2.

शार्प adj. dem Antilopenbock (शृणु) gehörig: वृष्णिन् AV. 4, 4, 5.

शार्प (von शृष्टि) 1) adj. f. इवं von den Ṛshi (d. h. den Liedverfassern des *Veda* oder andern alten Weisen) herrührend, sie betreffend, archäistisch: विवाह॑ M. 3, 21 (= MBH. 1, 2962). JĀG. 1, 59. धर्म M. 3, 29. विधि MBH. 3, 8525. R. 2, 28, 16. ein Beiw. des R. in den Unterschr. der Capp.; vgl. 6, 102, 34. शार्पाद्याय Ind. St. 1, 68. 2, 19. प्रत्यय ein an den Namen eines Ṛshi gefügtes Suffix P. 2, 4, 58. संधि NILAK. zu N. 7, 3. शार्पी näml. संहिता RV. PRAT. 2, 27. 28. 11, 10, 29. — 2) m. (mit Ergänz. von विवाह॑ oder धर्म) die von den Ṛshi eingesetzte Heirathsweise (wobei nach M. 3, 29 der Vater der Braut vom Bräutigam einen Stier und eine Kuh oder auch zwei von jedem empfängt) M. 3, 53. 9, 196. शार्पोऽग्नि 3, 38. — 3) n. a) die Rede eines Ṛshi, der Liedestext, Veda NIR. 6, 27. 13, 9. RV. PRAT. 11, 28. 29. शार्प धर्मेष्टेण च M. 12, 106. धर्मो यस्याभिशङ्कः स्पादार्थं वा MBH. 3, 1167. — b) heilige Abstammung: शा दृश्मात्पुरुषदव्यवच्छ्रव्मार्थं पस्य Sch. zu LĀT. in Ind. St. 1, 51. अस्मानार्थगोत्राम् JĀG. 1, 53. St.: die entsprossen ist von einem Manne, der nicht gleichen Namen und gleiche Familie hat. — c) der Ṛshi-Ursprung (eines Liedes), Autorschaft Verz. d. B. H. No. 142. — Vgl. शनार्प und शार्पय.

शार्पी (von शृष्टि) adj. vom Stier herrührend ÇAT. BR. 14, 9, 4, 17 (= BHU. AR. UP. 6, 4, 18). मोथं स्कन्दितमार्पणम् M. 9, 50. ऋषि वीथी N. einer bestimmten Strecke der Mondbahn VP. 226, N. 24.

शार्पिनि (wie eben) m. N. pr. der erste Kakravartin in Bhārata H. 692. ein Sohn des ersten Tīrthakṛt Ṛshabha Sch.

शार्पिय (wie eben) adj. als ausgewachsener Stier zu gebrauchen P. 5, 1, 14. वत्सः Sch. = षण्डतोयोग्य der castrirt werden kann AK. 2, 9, 62. = षण्डतोयित H. 1239.

शार्पियः n. nom. abstr. von शृष्टिका gaṇa पुरोऽक्षितादि zu P. 5, 1, 128. शार्पियेण patron. von शृष्टियेण (v. l. für शृष्टियेण) gaṇa विदादि zu P. 4, 1, 104.

शार्पिय (von शृष्टि) 1) adj. von den Ṛshi stammend, aus altheiligem Geschlecht: शर्पियेष्वं वैमदधिवक्तः (शर्पि, imperat. von १. शर्पि) RV. 9, 97, 51. शृष्टिपर्यम् VS. 7, 16. लामाय सूप शार्पियं शृष्टियो नयदव्याप्तिन्यं जग्मानः 21, 61. शार्पियास्ते मा रिष्टन्प्राशितारः: AV. 11, 1, 25. 16. 26. 33. 35. 12, 4, 2. 12, 16, 8, 10. चूतारे शार्पियाः प्राश्निति TS. 3, 4, 8, 7. ÇAT. BR. 1, 4, 2, 3, 5, 19. 12, 4, 4, 7. KĀT. ÇR. 25, 3, 17. KAU. 53. 63. 67. पूर्णियम् (साम) KHĀND. UP. 1, 3, 9. व्रात्साणा WEBER, Lit. 72. वात्य 73. fg. Ind. St. 1, 42. 43. 49. 34. Vgl. शनार्पय and शार्प. — 2) n. heilige Abstammung: पुरोऽक्षितस्यर्थियोणा AIT. BR. 7, 26. KĀT. ÇR. 3, 2, 7—10. ÇAT. BR. 1, 4, 2, 5, 6, 2, 3, 10. ÅCV. ÇR. 4, 1.

शार्पियवत् (von शार्पिय) adj. mit heiliger Abkunft verbunden ÇAT. BR. 6, 2, 3, 10. 8, 4, 4, 12.

शार्पियेण (gaṇa विदादि zu P. 4, 1, 104) und शार्पियेणः (gaṇa विदादि zu 112) patron. von शृष्टियेण MBH. 2, 325. 3, 11445. 11626. 14, 2843 (कत्तसेनार्थस्तेनै॥). HARIY. 1320 (शार्पियेण). LIA. I, 842. pl. Verz. d. B. H. 60. शार्पियेणः patron. des Devāpi RV. 10, 98, 5. 6. 8. NIR. 2, 11.

शार्कृत (von शर्कृत) adj. zur Lehre Ġina's gehörig: धर्मवेदनम् PRAB. 32, 4. m. ein Ġina H. 861. PRAB. 32, 14. VP. 339.

शार्कृती (P. 5, 1, 124, VÄRT. 1. 2) f. und शार्कृत्य (gaṇa व्रात्साणादि zu 5, 1, 124) n. nom. abstr. von शर्कृत.

शार्कृत्याणा patron. von शर्कृत gaṇa शर्कृतादि zu P. 4, 1, 110.

शार्कृति adj. von शर्कृत bis arha (P. 5, 1, 19) P. 5, 1, 20, Sch.

शाल् शालति; diese Wurzel mit निस् scheint AV. 6, 16, 3: श्रेष्ठिनिराल vom Padap. (निः । शाल ।) angenommen zu werden, während man निराल eher als voc. fassen könnte.

शाल 1) n. a) Laich oder Ausspritzungen giftiger Thiere SUÇR. 2, 237, 17. 296, 13. 297, 20. KAU. 31. Vgl. श्रल 1. und शालाका. — b) gelber Arsenik, Auripigment AK. 2, 9, 104. H. 1039. an. 2, 474. मनःशिलाल SUÇR. 2, 109, 12. 298, 4. 325, 16. Vgl. श्रल 2. und रुरिताल. — c) Verstümmerung von शालय in शत्राल. — 2) adj. nicht klein (श्रन्त्य) H. an. Diese Bed. des Wortes hat man in शालास्य (s. d.) gesucht.

शालति und शालती f. gaṇa शर्कृतादि zu P. 4, 1, 11.

शालत्य (von लत् mit श्रा) adj. wahrzunehmen, sichtbar, bemerkbar MBH. 3, 13836. R. 2, 93, 4. RAGH. 13, 30. डुरालत्य R. 3, 6, 2. डुरालत्यपतम SUÇR. 2, 293, 1. — ÇAK. 176 ist शालत्य in 2. श्रा + लत्य kaum sichtbar zu zerlegen.

शालति und शालती f. gaṇa शर्कृतादि zu P. 4, 1, 41.

शालत्य (von लत् mit श्रा) und शालत्यी f. gaṇa शर्कृतादि zu P. 4, 1, 41. शालम् (wie eben) s. डुरालत्य.

शालभनीय s. u. शालभनीय.

शाल-यैं (wie eben) adj. schlachbar, opferbar: न लून्यदल्म-यमविन्दत TS. 6, 3, 5, 1.

शालम्ब (von लम्ब् mit श्रा) 1) adj. herabhängend: शिराभिः — शोभते किंचिद्दलात्मैः शालय: R. 3, 22, 17. — 2) m. a) woran Etwas hängt, woran man sich festhält, sich stützt, Stütze (auch übertr.): शिर्यं तदलम्बः (d. i. भारालम्बः) ci kja heissst dass, woran die Last hängt H. 364. विद्वप्नोऽपि संक्षिप्तालम्बात्मवृत्तिम् विद्वमृद्यगः VID. 239. हृष्ट्वा पतनां नास्त्यालम्बो न चापि निर्वलनम् ÇĀNTI. 3, 2. निरालम्बः प्रादाकुष्ठायथिष्ठितः MBH. 3, 1541. R. 1, 44, 2. VIÇV. 13, 23. वायुमार्गं निरालम्बे R. 5, 7, 58. 4, 63, 23. रामे सलक्ष्मणे पाते सीतां प्रूप्ये यथासुखम्। निरालम्बो हृष्ट्वायामि राङ्गश्नद्प्रभामिव ॥ 3, 40, 28. VET. 28, 12. सालम्ब KATHĀS. 12, 175. डुरालम्बा (लङ्का) worauf festen Fuss zu fassen schwer ist R. 5, 73, 6. Vgl. शनालम्ब. — b) eine senkrechte Linie WILS. Vgl. श्रवत्लम्ब. — c) N. pr. eines Muni MBH. 2, 109. — 3) f. शालम्बा N. einer Pflanze mit giftigem Blatte SUÇR. 2, 231, 16.

शालम्बन (wie eben) n. 1) das sich auf-Etwas-Stützen P. 8, 3, 68.— 2) das Stützen, Erhalten: दृप्तिश्चित्तालम्बनाश्रीर्थं MEGH. 4. — 3) Stütze, Haltpunkt: निरालम्बनवाचरम् R. 5, 3, 64. यत्सितालम्बज्ञाकुलकृतालम्बने भवति (तृणाम्) PAṄKĀT. I, 34. übertr. Fundament, Grundlage KATHOP. 2, 17. Grund, Veranlassung: शनालम्बनमेवार्किर्वता PR. B. 71, 7 (Sch. 1: = निष्कारणमेव). In der Rhetorik ist शालम्बन der eigentliche Grund der Gefühlerregung, wie z. B. der Held eines Stückes, SH. D. 32, 7, 9. 29, 6. 61, 18. 76, 22. — VP. 633 wird शालम्बन erklärt als the exercise of the Yogi (योगिन्), whilst endeavouring to bring before his